

December 02, 2025

The Manager, Listing Department, BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400 001. BSE Scrip Code: 532636 The Manager,
Listing Department,
The National Stock Exchange of India Ltd.,
Exchange Plaza, 5th Floor, Plot C/1, G Block,
Bandra - Kurla Complex, Bandra (E),
Mumbai 400 051.

Subject: Newspaper Publications regarding transfer of Equity Shares to the demat account of the Investor Education and Protection Fund ("IEPF") Authority

NSE Symbol: IIFL

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, we hereby enclose copies of newspaper clippings of the notice published on December 02, 2025 regarding transfer of Equity Shares to the demat account of the IEPF Authority in the following newspapers in accordance with the requirements of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended:

- Business Standard (English) All Editions in India
- 2. Mumbai Lakshadeep (Marathi) Mumbai Edition

The Newspaper Publications can also be accessed on the website of the Company i.e., www.iifl.com.

Kindly take the same on record and oblige.

Thanking you,

For IIFL Finance Limited

Samrat Sanyal

Company Secretary & Compliance Officer

ACS: 13863

Email Id: csteam@iifl.com

Place: Mumbai

Encl: as above

CC:

India International Exchange (IFSC) Limited The Signature, Building No. 13B, GIFT SEZ, GIFT City, Gandhinagar, Gujarat - 382355

More headroom for manufacturing stocks

Manufacturing index outperformed mkts, surging 26% in past 9 months

PUNEET WADHWA & DEEPAK KORGAONKAR

New Delhi/Mumbai, 1 December

Manufacturing-related stocks may not be fully reflecting the stellar growth in the economy as seen in the recent gross domestic product (GDP) numbers for July-September period of 2025-26 (FY26) at 8.2 per cent, said analysts.

The GDP growth was led by the manufacturing sector, which grew 9.1 per cent during the period under review (7.7 per cent in Q1), despite US tariff-related concerns.

"A lot of export-oriented units (EOUs) may not have performed to their full capacity, given the US tariff overhang. A large number of such units would be in the mid and smallcap (SMID) space. So to that extent, the performance of related stocks is not reflecting the growth potential. Once there is clarity on tariffs, exports are likely to pick up, which can then boost the stock performance as well, especially in the SMID universe,' said G Chokkalingam, founder and head of research at Equinomics Research.

At the bourses, Nifty India Manufacturing index has outperformed the market by surging 26 per cent in the past nine months after a strong uptick in industrial growth. The benchmark Nifty 50 was up 18.4 per cent during the same period, data shows.

The Nifty India Manufacturing Index aims to track the performance of the companies selected from the combined universe of Nifty 100, Nifty Midcap 150 and Nifty Smallcap 50 index based on 6 month average free-float market capitalisation within the eligible basic industries that broadly represent the manufacturing sector.



Report c	ard			Racing	ahead
Company	Share price (₹)*	% cha	nge#	— Nifty India	Mfg
Bharat Electronic	cs 417.3	69.4		— Nifty 50	130
Cummins India	4,544.2	67.2			127
TVS Motor	3,661.8	64.5			120
BHEL	291.0	62.4		pW "	M
Uno Minda	1,309.1	58.5			110
Polycab India	7,401.0	57.0			118
Navin Fluorine	5,750.0	52.8		/ /	100
Solar Industries	13,248.0	52.1		Base = 100	
Ashok Leyland	160.3	50.6		- base - 100	
Eicher Motors	7,125.5	49.3		Oct 10,'25	90 Dec 1,'25
Filtered on Nifty I *As on Dec 1; #ove			ex companies	Source	e: Bloomberg

nents accounted 27.04 per cent of the index distribution, followed by capital goods (19.79 per cent), healthcare (17.09 per cent), metals & mining (13.66 per cent), oil gas & consumable fuels (9.39 per cent) and chemicals (7.37 per cent).

In the second quarter of the current financial year (Q2), Nifty India Manufacturing index had gained 1.5 per cent, as against 3.5 per cent negative return recorded by Nifty 50.

Outstanding show

Among stocks, out of the 74 from the Nifty India Manufacturing index, 32 have outperformed by recording over 26 per cent returns in the past nine months.

Public sector enterprises (PSEs) like Bharat Electronics, Bharat Electricals (BHEL). Solar Industries and Bharat Petroleum Corporation Limited (BPCL) were up between 50 per cent and 69 per cent.

Automobiles & auto compo- Minda, Ashok Leyland, Eicher independent market analyst.

Motors, Samvardhana Motherson International, Mahindra & Mahindra (M&M), and MRF from the automobiles sector have rallied in the range of 45 per cent to 65 per cent.

Reliance Industries (31 per cent), Hindalco Industries (28 per cent), Maruti Suzuki India (35 per cent), and Vedanta (35 per cent) are among other notable stocks that outperformed the manufacturing index.

"After a long time, the manufacturing sector has been at the forefront of GDP growth. I think this is more to do with hope of higher consumption across auto, fastmoving consumer goods (FMCG) and the light engineering segments in the backdrop of goods and services tax (GST) rate rejig. stocks Manufacturing-related could reflect this optimism more in the December 2025 quarter as the GST cut-related benefits become more visible in companies' operational and financial perform-TVS Motor Company, Uno ance," said Ambareesh Baliga. an

YOUR MONEY

NON-DISCLOSURE OF FOREIGN ASSETS

Beware the severe penalties under Black Money Act

The Central Board of Direct Taxes (CBDT) has identified over 25,000 taxpayers who failed to disclose foreign assets and income in their tax filings for 2024-25. It has begun sending SMS and email alerts advising them to revise their returns.

What must be disclosed

Residents and ordinarily resident individuals must report all foreign assets in Schedule FA, including overseas bank or custodial accounts. foreign equity or debt interests (including ESOPs), immovable property, trusts, and any other asset where the taxpayer is a legal owner, beneficial owner, or beneficiary.

"Even assets held for a day or those that generated no income must be disclosed, with no minimum threshold. All foreignsourced income must be reported in Schedule FA or FSI (foreign source income). Taxes paid abroad must be disclosed in Schedule TR (tax relief) to claim foreign tax credit." says Rohinton Sidhwa, partner, Deloitte India.

Even dormant, closed, joint or inherited accounts must be reported. "Assessees should not estimate values, skip low-balance accounts, or combine the value of multiple assets. Schedule FA must follow the calendar year, not the financial year. In Schedule FSI/DTAA (double taxation avoidance agreement), income type, country code, and tax credit details must be filled carefully and match Form 67 and foreign tax deduction certificates," says Sandeep Jhunjhunwala, partner, Nangia Group.

Respond quickly to an alert

Verify the authenticity of the alert from the e-filing portal. "Review the flagged foreign asset or income and collect supporting documents such as bank statements, investment reports, Form 16, ESOP records, and overseas tax papers to check for omissions. If something was missed, revise the ITR or file an updated return, as applicable," says Jhunjhunwala.

How to revise ITR

A missed foreign asset or income

can be corrected through a revised return under Section 139(5). This can be done until December 31 or before the assessment is completed.

'The revised ITR must correctly update Schedules FA, FSI and TR. If this window has closed, an updated return can be filed within 48 months, subject to certain restrictions for foreign assets. Form 67 must be filed if foreign tax credit is claimed," says Jhunihunwala.

Additional tax and interest must be paid before filing the return. Sidhwa adds that taxpayers having foreign assets or income should not use ITR-1 and ITR-4.

Mistakes to avoid

While filing Schedule FA, many assessees report income-generating assets only, report holding status as on March 31 instead of December 31, and rely on AIS or Form 26AS, which often omit foreign income and holdings.

Key provisions you should be aware of

Sections 139(1) & 139(5): Mandatory reporting of foreign assets; non-reporting cannot be corrected once time for revision has lapsed

Sections 147/148: Reassessment can be initiated for escaped foreign income or unreported foreign assets

Section 270A: Penalties for under-reporting or misreporting of income

Sections 276C, 276CC & 277: Prosecution for wilful

attempt to evade tax, failure to furnish returns, or for making false statements

"Errors also arise from using incorrect exchange rates instead of the prescribed State Bank of India (SBI) telegraphic transfer buying rate, misclassifying residential status, and overlooking the implications of the Black Money Act," says Gaurav Bhuddi, senior manager, direct tax division, Dewan PN Chopra & Co.

Tax and penalties

Undisclosed foreign income is taxable at normal slab rates with interest and penalties of up to 200 per cent for under-reporting or misreporting.

Bhuddi observes that the Black Money Act imposes a tax of 30 per cent on undisclosed foreign assets (without deductions or set-off), along with a penalty of three times the tax. Additional fixed penalties include ₹10 lakh for non-filing, and ₹10 lakh per year for inaccurately reporting or failing to furnish details in Schedule FA.

If you do not have foreign assets

Those receiving a CBDT alert despite having no foreign holdings must respond via the compliance portal. "Verify your AIS or TIS on the online tax portal and file a rectification request via the e-Nivaran portal if the information is incorrect," says Deepashree Shetty, partner–global employer services, tax and regulatory services, BDO India.

Shetty adds that taxpayers must maintain supporting documents such as bank statements and investment proofs.

The writer is a New Delhi-based independent journalist

How to report death of a family member for Aadhaar records?

Over 20 million Aadhaar numbers of deceased people have been disabled to improve the integrity of the database, said the organisation that issues unique identity number. The Unique Identification Authority of India (UIDAI) did so to reduce the risk of identity fraud.

Why deactivation matters If the Aadhaar of a deceased per-

Read full report here: mybs.in/2erjthp

son remains active, it may be misused for accessing subsidies, opening financial accounts, or claiming benefits.

Report a family member's death online

To make the process more systematic, UIDAI introduced a "reporting of death of a family member" feature on the myAadhaar portal currently covers deaths registered in 25 states and Union Territories that are linked to the Civil Registration System, with the remaining jurisdictions in the process of being integrated.

earlier this year. This service

How online reporting works?

A family member can initiate the process on the myAadhaar portal

• Authenticate their own identity through the portal. Provide the deceased

person's Aadhaar number Enter the Death Registration Number and basic details.

 UIDAI then verifies the information before taking a decision on whether to

deactivate the Aadhaar number.

COMPILED BY AMIT KUMAR

DHAMPUR

DHAMPUR SUGAR MILLS LIMITED

Regd. Office: Dhampur, Distt. Bijnor-246761, U.P Corp. Office: 6th Floor, Max House, Okhla Phase-III, New Delhi-110020 CIN- L15249UP1933PLC000511, Ph. 011- 41259400 Email Id: investordesk@dhampursugar.com Website: www.dhampursugar.com
PUBLIC NOTICE FOR THE ATTENTION TO ALL EQUITY SHAREHOLDERS

OF DHAMPUR SUGAR MILLS LIMITED FOR TRANSFER OF UNPAID DIVIDEND IN RESPECT OF FINANCIAL YEAR (FY) 2018-19 (INTERIM) AND THE UNDERLYING EQUITY SHARES ON WHICH DIVIDEND IS UNPAID/ UNCLAIMED FOR SEVEN CONSECUTIVE YEARS BEGINNING FY 2018-19 TO INVESTOR EDUCATION

AND PROTECTION FUND ("IEPF") Shareholders are hereby informed that in pursuance to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act"), read with IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the rules"), as amended/modified from time to time, every Company is required to mandatorily transfer to the IEPF, the money in the Unpaid Dividend Account of a Company which remains uppaid or unclaimed for a period of 7 (seven) years from the date it was transferred to such account.

By this notice we wish to apprise you that pursuant to the said provisions, the Interim Dividend declared by the Company for the Financial Year 2018-19, which remained unclaimed for a period of Seven Years is due for transfer to IEPF on 06th March. 2026. The corresponding shares on which dividends were unclaimed for seven consecutive vears will also be transferred as per the procedure set out in the rules.

The Company has already sent Individual Notices at the latest available address of the shareholders whose dividends are lying unclaimed for the last 7 (Seven) consecutive years and whose shares are liable to be transferred to the Demat Accoun of IEPF Authority, advising them to claim the dividend expeditiously. The complete list of such Shareholders to whom communication has been sent along with the details of dividend pertaining to them is available on the website of the Company

Adhering to the various requirements set out in the Rules.

at http://www.dhampursugar.com. In this connection, pls note as under

In case shares are held in physical form: Shareholders, holding shares in ohysical form and whose shares are liable to be transferred to the Demat Account of IEPF Authority may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of original held by them for the nurnose of transfer of shares to EPF Suspense Account and upon such issue, the Company shall inform the depository by way of corporate action to convert the duplicate share certificates into DEMAT form and transfer in favour of IEPF. The original share certificate(s) which are registered in the name of original shareholders will stand automatically cancelled and be deemed to be non-negotiable

In case shares are held in demat mode: Shareholders holding shares i dematerialized form may note that the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares to the Demat account of the IEPF. The Company will not transfer such shares to the IEPF where there is specific order of Court/tribunal restraining transfer of such shares or where the shares are hypothecated/pledged under the Depositories Act, 1996.

Therefore, we request you to submit your claim by sending the following requisite documents either by sending manual documents to our Registrar & Share Transfer Agent or Company at the addresses given below or through email:

(i) A formal letter duly signed by holder and all the joint holders, if any

(ii) Self-Attested copy of PAN Card and Address Proof; and (iii) Copy of Cancelled Cheque or Bank Statement, Passbook etc

In case the Company does not receive any communication from the concerned shareholder by 28th February, 2026, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the liable dividend and Equity Shares to the IEPF Authority by the due date as per procedure stipulated in the Rules without any further notice.

It may also please be noted that all subsequent corporate benefits such as Dividend that may accrue in relation to the above shares will also be credited to the said

Please note that after the transfer of dividend and shares to the IEPF Demat Accoun you may claim from the IEPF Authority, both the unclaimed dividend amount(s) and the shares, by making an online application in the prescribed Form IEPF-5. The Rules and the application form, as prescribed by the MCA for claiming back the shares/dividend are available on the website i.e. www.iepf.gov.in.

For any queries on the subject matter, you may write/e-mail us at the addresses mentioned below: Share Transfer Agent

Dhampur Sugar Mills Limited 6th Floor, Max House, Okhla Industrial Estate, Phase-III, New Delhi - 110020 Contact No.: 011-41259400 E-mail: investordesk@dhampursugar.com Alankit Assignment Limited Unit: Dhampur Sugar Mills Limited Alankit House 4E/2, Jhandewalan Estension New Delhi - 110055 Ph. No.: 011-42541234/23541234 Email: rta@alankit.com	To Company	To Registrar & Share Transfer Agent
	6th Floor, Max House, Okhla Industrial Estate, Phase-III, New Delhi - 110020 Contact No.: 011-41259400	Unit : Dhampur Sugar Mills Limited Alankit House 4E/2, Jhandewalan Extension New Delhi - 110055 Ph. No.: 011-42541234/23541234

For Dhampur Sugar Mills Limited Aparna Goel Company Secretary



Cummins India Limited

Registered Office: Cummins India Office Campus, Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411 045, Maharashtra, India (CIN: L29112PN1962PLC012276) Tel.: (020) 67067000 Fax: (020) 67067015 Website: www.cumminsindia.com E-mail: cil.investors@cummins.com

NOTICE TO SHAREHOLDERS (For transfer of equity shares of the Company to Investor

Education and Protection Fund (IEPF) Account)

Notice is hereby given pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules 2016 (as amended from time to time) ('the Rules'), notified by the Ministry of Corporate Affairs.

The Rules, inter alia, contain provisions for transfer of all shares in respect of which a dividend has not been paid or claimed by shareholders for seven consecutive years or more to the name of the IEPF Account.

It is noticed from the records that certain shareholders of the Company have not encashed/claimed their dividends since FY 2018-19 (Interim Dividend), and the same remained unclaimed for seven consecutive years [i.e., none of the dividends declared since FY 2018-19 (Interim Dividend) has been claimed by

Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders whose equity shares are liable to be transferred to the IEPF Account under the rules for taking appropriate actions.

The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF on its website at www.cumminsindia.com.

Shareholders are requested to refer to the web-link http://www.cumminsindia.com/investors/dividend to verify the details of unencashed / unclaimed dividends and the shares liable to be transferred to the IEPF Account.

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to the IEPF, including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from the IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules. In case of no valid claim in respect unclaimed dividends or equity shares is received from the shareholders, by March 12, 2026 or such other date as may be extended (if any), the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the unclaimed dividends and respective equity shares to the IEPF by the due date as per procedure stipulated in the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividends and equity shares transferred to the IEPF.

A copy of this notice will also be made available on the websites of Stock Exchanges, i.e., www.bseindia.com and www.nseindia.com, and on the abovementioned website of the Company.

In case the shareholders have any query on the subject matter, they may contact the Company's Registrar and Share Transfer Agent and/ or the Company at below mentioned address:

MUFG Intime India Private Limited (Formerly Link Intime India Pvt. Ltd.)

Place: Pune

-101, 1st Floor, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West) Mumbai 400 083. Tel. No: (022) 4918 6000 Fax: (022) 4918 6060 E-mail: investor.helpdesk@in.mpms.mufg.com

Cummins India Office Campus Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411 045 Maharashtra, India Tel: (020) 6706 7000 Fax: (020) 6706 7015 E-mail: cil.investors@cummins.com

CUMMINS INDIA LIMITED

For Cummins India Limited Sd/-Vinaya A. Joshi Company Secretary & Compliance Officer Date: December 01, 2025

Making people's lives better by powering a more prosperous world

IIFL FINANCE

IIFL FINANCE LIMITED CIN: L67100MH1995PLC093797

Regd. Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400 604 Tel: (91-22) 4103 5000 • Fax: (91-22) 2580 6654 E-mail: shareholders@iifl.com · Website: www.iifl.com

NOTICE TO SHAREHOLDERS OF THE COMPANY

Transfer of Equity Shares to the demat account of the Investor Education and Protection Fund ("IEPF") Authority

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time ("Rules"), the equity shares of the Company in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more are required to be transferred to the demat account of the IEPF Authority.

In compliance with the said Rules, the Company has sent individual notices to the concerned shareholders who have not claimed interim dividend declared during FY 2018-19 and onwards at their latest available address to claim their unpaid/unclaimed dividend on or before February 27, 2026. The complete details of such shareholders are made available on the website of the Company i.e., www.iifl.com. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website shall be deemed to be adequate notice by the Company for the purpose of transfer of shares to the demat account of the IEPF Authority

In case of any queries/clarifications, the shareholders may contact the Registrar & Share Transfer Agent of the Company at:

MUFG Intime India Private Limited ("Formerly known as Link Intime India Private Limited")

("Registrar and Share Transfer Agent" / "RTA"). Address: C-101, Embassy 247, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai-

Contact Person: Mr. Jai Prakash, VP • Tel: (0) 810 811 6767 E-mail: investor.helpdesk@in.mpms.mufg.com

In case the RTA of the Company does not receive any valid claim in respect of the unpaid/unclaimed dividend from the concerned shareholders by February 27, 2026, the Company with a view to comply with the Rules, will transfer corresponding shares to the demat account of the IEPF Authority as per the procedure stipulated in the Rules without any further notice to the shareholders. The shareholders may note that no claim shall lie against the Company in respect of unpaid dividend amount and corresponding shares transferred to the IEPF pursuant to said Rules. All benefits accruing on such shares shall also be credited to IEPF Authority and voting rights on such shares shall remain frozen.

The shareholders may claim both, the unclaimed dividend amount and corresponding shares, by making an online application with the IEPF Authority in prescribed Form IEPF-5 available on the website: www.iepf.gov.in and send the physical copy of the said Form duly signed along with the relevant documents enumerated in Form IEPF-5 at the registered/corporate office of the Company.

> For IIFL Finance Limited Samrat Sanyal

Place: Mumbai Company Secretary & Compliance Officer Date: December 01, 2025 Membership No.: A13863

TATA POWER DELHI DISTRIBUTION LIMITED

A Tata Power and Delhi Government Joint Venture l. Office: NDPL House, Hudson Lines, Kingsway Camp, Delhi-110 009 CIN No. U40109DL2001PLC111526, Website: tatapower-ddl.com

NOTICE INVITING TENDERS

TATA Power-DDL invites tenders as per following details:				
Tender Enquiry No. Work Description	Estimated Cost/EMD (Rs.)	Availability of Bid Document	Last Date & Time of Bid Submission/ Date and time of Opening of bids	
TPDDL/ENG/ENQ/200001890/25-26 SITC of Advanced Distribution Management System (ADMS) and Distributed Energy Resource Management System (DERMS) in TPDDL	32 Crs/ 50 Lac	02.12.2025	23.12.2025;1600 Hrs/ 23.12.2025;1630 Hrs	
TPDDL/ENG/ENQ/200001889/25-26 SITC of 66KV & 33KV Control and	2.35 Crs/ 5.53 Lac	03.12.2025	24.12.2025;1600 Hrs/ 24.12.2025;1630 Hrs	

Relay Panels Complete tender and corrigendum document is available on our



website www.tatapower-ddl.com → Vendor Zone → Tender / Corrigendum Documents

Corporate Identification No. (CIN) – L55101WB1999PLC090672 Registered Office: "Uniworth House" 3 A, Gurusaday Road, Kolkata - 700019 Tel. No.: (91 33) 2283 7964 E-mail: corporate@speciality.co.in Website: www.speciality.co.in.

NOTICE TO SHAREHOLDERS

Pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/ CIR/2025/97 dated July 2, 2025, all shareholders are hereby informed that a Special Window is being opened for a period of six months, from July 7, 2025 to January 6, 2026 to facilitate re-lodgement of transfer requests of physical shares.

This facility is available for Transfer deeds lodged prior to April 01, 2019 and which were rejected, returned, or not attended to due to deficiencies in documents/process/or otherwise

Investors who have missed the earlier deadline of March 31, 2021 are encouraged to take advantage of this opportunity by furnishing necessary documents to the Company's Registrar and Transfer Agent i.e. MUFG Intime India Private Limited (Formerly known as Link Intime India Private Limited) at C-101, Embassy 247, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083.

The shares that are re-lodged for transfer shall be issued only in dematerialized

form. In case of any queries, shareholders are requested to raise a service request

at rnt.helpdesk@in.mpms.mufg.com or investor@speciality.co.in or logging in to SWAYAM Portal on https://swayam.in.mpms.mufg.com. In addition to the above, attention of shareholders is drawn to the "100 days Campaign - Saksham Niveshak", initiative from the Ministry Corporate Affairs, under which the Company continues to assist shareholders in claiming their

unpaid/unclaimed dividends. The Shareholders who have not claimed their dividends can update their KYC details and claim the said dividends. The process to update the KYC along with draft forms are available on the website of the RTA - https://www.in.mpms.mufg.com

→ Resources → Downloads → KYC → Formats for KYC. Mode of dispatch -

By post: Physical copies, self-attested and dated to MUFG, C 101, 247 Embassy, LBS Marg, Vikhroli West, Mumbai 400083 or:

By email: From your registered email ID, with digitally signed documents to:

rnt.helpdesk@in.mpms.mufg.com or: SWAYAM Portal: Upload via MUFG's portal: https://swayam.in.mpms.mufg.com/ Shareholders are kindly requested to take note of the above instructions and

For Speciality Restaurants Limited

Company Secretary & Legal Head

Avinash Kinhikar

Date: November 29, 2025

(Membership No. FCS - 8364)



जाहीर नोटीस

याद्वारे सर्व जनतेस सचित करण्यात येते की. गांव मौजे तुळींज, स. नं. १२१/३०, हि. नं. ८ ते १५ पैं. ता. वसई ज. जि. पालघर येथील जस–कल्प को. ऑप. हौ. . सोसायटी लि., सदनिका नं. सी/४०४, सी-विंग, चौथ पजला अशी सदनिका माझे अशिल श्री. सोहन शिव यादव, यांचे मालकीचा असून सदर फलॅंट त्यांनी श्री. अरविंद कोशलेश शक्ला यांचे कदन कायमचा विकत घेतला होता. व श्री. अरविंद कोशलेश शक्ला यांनी श्री विलास गंगाराम पवार यांचे कडून सदरचा रूम विकत वेतला होता. व श्री. विलास गंगाराम पवार यांनी सदरर फ्लॅट हा मे. साई स्नेह कंन्स्ट्रक्शन कं. यांचेकडून विकल घेतला होता. तरी माझ्या अशिलांकडून श्री. विलास गंगाराम पवार यांनी श्री. अरविंद कोशलेश शक्ला यांचे मध्ये दिनांक ०४/०३/२००९, झालेला नोंदणी दस्त याचा दस्त क्र. वसई ३ - १९३६/२००९ असा आहे हा करारनामा माझे अशिलांकडून गहाळ झालेला आहे सदरचा मुळ दस्त गहाळ झाल्याबाबत माझ्या अशिलांर्न तळींज पोलीस ठाणे यांचे कड़े दिनांक २९/११/२०२ रोजी हरवलेला अहवाल क्र. २४२९६/२०२५ अन्वये तक्रार तपशील दाखल केली आहे. व आता सद फलॅट माझे अशिल दुसऱ्यास व्यक्तीस विक्री कर इच्छित आहेत. तरी सदर फलॅटवर कोणाचाही काहीही हक्क, हिस्सा, दावा असल्यास त्यांनी तं निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या शॉप नं. ११, तळ मजला ओम ऑर्केड, गावडवाडी, विर सावरकर मार्ग, विरा पर्व., ता. वसई, जि. पालघर येथील कार्यालयात ह नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांचे आंत लेखी कागदपत्रासहित कळवावा, अगर तसे न केल्यार तशा प्रकारचा कोणाचाही कसल्याही प्रकारचा हक्क हितसंबध नाही असे समजन किंवा कोणाचा असल्यास तं सोडन देण्यात आला आहे असे समजन सदर सदनिक माझे अशिल दसऱ्यास विक्री करतील तसेच सदरच मळ दस्त सापडल्यास तो निम्नस्वाक्षरीकारांना नोटीस प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांचे आंत आण-

दिनांक : ०२/१२/२०२५ सही/ महेश करा ॲडव्होकेर

PUBLIC NOTICE

Notice is issued on behalf of my client Mr. Parthav

Pramod Joshi who has purchased the scheduled flat from Mr. Shivanand Radhakrishna Raiadhyay and Mr. Vijay Radhakrishna Rajadhyax by an Agreement for Sale dated 04.09.2025 registered on 04.09.2025 under Sr. No. MBI-2/ 21444/ 2025. s now come into knowledge of my client that Original NOC dated 03.01.2025 bearing ref no. 12/ KARYA3B/ A-526/ 2024 issued by Collector of Mumbai City for transfer of flat unto **Mr. Shivananc** Radhakrishna Rajadhyax, and **Mr. Vijay Radhakrish**na Rajadhyax is lost/ misplaced or stolen and a Lost Report No. 159660-2025 has been lodged at the ice Station, Charkop on 01.12.2025 agair the same. Any person or organization with any claim or interest in schedule flat or in possession of the aforesaid lost Original NOC dated 03.01.2025 is/ are requested to contact my office within seven days of he publication of this notice failing to which my clients will proceed with marketable and absolute title of schedule flat, free from encumbrances. Schedule of the said Property/ Flat:

building known as "Tarang" in Drug Employees is., Gilbert Hill Road, Andheri West, Mumbai - 400058 Adv. Bavadeepika Shetty (Advocate High Court) Gala No.7, Bldg A-2, Ideal CHSL, Sector-6, Shantinagar, Mira Road East, Thane-401107

सूचना

तुम्हाला कळविण्यात येते की, तानिया रोझ को ऑ.हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या वतीने, ज्याच पत्ता तानिया रोझ को-ऑप. हाऊसिंग सोसायर्ट लिमिटेड, तानिया टाउन, अचोले, राज नगर, कॅपिटर मॉलजवळ, नालासोपारा पूर्व, वसई, पालघर ४०१२०९ येथे आहे. इच्छुक वकील आणि प्रकर व्यवस्थापन सल्लागार (पीएँमसी) फर्मना वसई - विरा शहर महानगरपालिका क्षेत्रातील पुनर्विकास प्रकल्पांसाठी किमान १० वर्षांचा अनुभव असावा.

महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, १९६० आणि नियम १९६१ च्या आवश्यक उपनियम आणि तरतुदींनुसा तुमचे प्रस्ताव पत्र तपशीलांसह सोसायटी कार्यात सादर करा

सादर करण्याची अंतिम तारीख १० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत सोसायटीच्य कार्यालयात वर नमुद केलेल्या पत्यावर आहे सर्वसाधरण सभेच्या परवानगीने कोणतेही कारण न देत कोणतेही किंवा सर्व निविदा स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे अधिकार सोसायटी राखुन ठेवते.

कोणत्याही पश्नांसाठी किंवा स्पष्टीकरणासाठी, कृपय तानिया रोझ के-ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेडचे सचिव श्री सतीश पांडे यांच्याशीसंपर्क साधा संपर्व क्रमांक +९१ ९९२०३९४३३३ किंवा ईमेल taniarosechs@outlook.com.

ठिकाण : वसई दिनांक : ०२/१२/२०२५

आदेशानसार सही/ सचिव तानिया रोद्य को-ऑप. हौ. सो. लि

जाहीर सूचना

सचना याद्वारे देण्यात येते की. ऑर्नेट एन्क्लेव्ह को-ऑ.हौ.सो.लि.. सेंट्स पार्क, मोरे, नालासोपार (पू), जि. पालघर, मधील फ्लॅट नं. ए/६०३, श्री. सनिल गोपाळ काते व श्री. समित सनिल काते यांचे नावे आहे. श्री. सुनिल गोपाळ काते यांचा दि. १६/०२/२०२५ रोजी मृत्यु झालेला आहे. त्यांचे मत्यनंतर श्रीमती. सप्रिया सनिल काते (पत्नी). व श्री. स्मित स्निल काते (मुलगा), हे वारस अस्न श्रीमती सुप्रिया सुनिल काते यांनी दि. १८/ ०३/२०२५ रोजींचे रजिस्टर्ड रिलीज डिड ने सदर फ्लॅटवरील हक्क त्यांता मलगा श्री समित सनिल काते यांचे नावे केलेले असून त्याचा दस्तएवज क्र. वसई४-५४४१/२०२५ असा आहे.

तरी कोणाही व्यक्तीचा सदर इमारतीमधील फ्लॅट नं. ए/६०३ च्या संदर्भात हक्क, दावा, वारसा, हितसंबंध असेल तर सदर सचना प्रसिद्धी पासन १४ दिवसांच्या आत योग्य त्या कागदपत्रकांसह लेखी पुराव्यानिशी पत्ता. सी/२४, आकांक्षा कमर्शिअल कॉम्प्लेक्स. आचोळे रोड. नालासोपारा (पर्व), जि. पालघर या पत्त्यावर कळवावे अन्यथा तसा कोणाचाही हितसंबंध नाही व असल्यास सोइन दिला आहे असे समजण्यात येईल.

ॲड, हितेश डी, चौबे

PUBLIC NOTICE

that the property bearing Room No. 2/34. Vijay Nagar Ekveera CHS, MHB Colony, Bandra (East), Mumbai - 400051 (hereinafte referred to as "the said Property") was originally owned and possessed by Late Gopal Shinvar Kore (hereinafter referred to as "the Deceased Owner"). The Deceased Owner has expired and is now survived by the following legal heirs as per records and declarations: Sujata Subhash Dhuru 2) Sunanda Ramkrishna Mane 3) Manisha Tushar Kore 4) Jatin Tushar Kore 5) Manas Tushar Kore (Daughter of late Tushar kore) 6) Udit Rajendra Kore 7) Deepika R Kore (Daughter of late Raiendra Kore) 8) Paridh Pratik Malkar (Daughter of late Rajendra Kore). The above legal heirs have collectively agreed and proposed to sell/transfer the said Property to a prospective purchaser. Any person having any claim, right, title, interest, share, lien, mortgage, tenancy, objection o charge of any nature whatsoever on the said Property is hereby requested to intimate the same in writing along with documentary proof to the undersigned within 14 (Fourteen) days from the date of publication of this notice. If no objection/claim is received within the stipulated period, the sale transaction shall be completed, and no person shall thereafter be entitled to raise any claim whatsoever in respect of the said Property, and such claim thereafter shall be deemed to have beer

"This notice is issued for the benefit and protection of the prospective purchaser." Place : Mumbai

PUBLIC NOTICE All concerned are hereby informed that Smt Anusuiya alias Ansuyabai Baburao Ghanate was the sole owner of Flat No. 101, on I Floor, admeasuring 200 sq, ft [built-up], of a building of a society known as "Girdhar Nagar", situate at Ambaji Street, Janta Nagar Road, Bhayandar (West), District – Thane 401 101, along with 5 (five) nos. shares, evidenced by Certificate No. 19, Dist. Nos. 9 1to 95 (both inclusive), issued by Girdhar Nagar Co. Op. Hsg. Soc. Ltd., in her favour. The said Smt. Anusuiya alias Ansuyabai Baburao Ghanate died intestate as a widow on 12th November 2022, as her husband Shri. Baburao Naravanrao Ghanate, already died on 19th June 1982

and they had no issues out of their wed-lock.

(1) Shri. Narayan Baburao Ghanate who died intestate on 04th May 2025 as a bachelor, (2) Smt. Chandralekha Govind Uttarkar (Nee Chandralekha Baburao Ghanate), (3) Malti Naresh Joijode (Nee Malti Baburao Ghanate), (4) Smt. Neeta Anilkumar Bhavsar [Nee Neeta Baburao Ghanate] & (5) Smt. Rashmi Rakesh Tunge [Nee Rashmi Baburao Ghanantel, are the full blood siblings of the said Smt. Anusuiya alias Ansuyabai Baburao Ghanate. The said Smt. Chandralekha Govind Uttarkar [Nee Chandralekha Baburao Ghanate] Malti Naresh Joijode [Nee Malti Baburao Ghanate] & Smt. Rashmi Rakesh Tunge [Nee Rashmi Baburao Ghanante], are intending to release their all and entire undivided share and rights in the abovesaid flat and the abovesaid shares in favour of the said Smt. Neeta Anilkumar Bhavsar [Nee Neeta Baburao Ghanate].

Any person/s who has/have any objection of whatsoever nature or claiming to be legal heir/s of the said deceased, ought to intimate to me at "Legal Point", Gl2-A, Komal Tower, Patel Nagar, Bhayandar (W), Pin 401 101, within 14 days from the date hereof, failing in which, it shall be deemed that such alleged right/s, claim/s, is/are released, relinquished, waived, abandoned and not all

Ref/No/PN/VH/1202/2025 Amit Parekh [Advocate, High Court] Dt. 02nd December 2025

PUBLIC NOTICE This is to bring to the notice of public at large that my client being MRS. SUBUHI KHAN, intends to Purchase a residential premises being a Flat having its details as Flat No. 301. Floor, Building No. C-24, admeasuring 580 Sq. Ft. Built Up Area, in the building known as Gold's Green C.H.S. Ltd, situated at C-23, C-24, Yamuna Nagar, Off. New Link Road, Oshiwara, Andheri West, Mumbai 400053 and situated on Piece and Parcel of Land bearing C.T.S. No. 1 (Pt) of Village Oshiwara, Taluka Andheri, MSD ("said Flat") along with 5 fully paid up shares of Rs. 50/ each bearing Distinctive Nos. 161 to 165 vide Share Certificate No. 33 ("said Shares") from the sellers/owners/members bei MRS. NAVITA KHETERPAL & MR. JITENDER KHETERPAL.

If any person/persons have any kind of claim, interest of whatsoever nature by way of any dispute, legal charges, attachment, lien, claim, lispendence, Sale, Mortgage, Lease demands of whatsoever nature prejudicial to the interest of the sellers/owners in respect of the above said Flat and Shares and/or who have already filed any suit, claim, dispute. petition, appeal or other like proceedings or obtained any decree, award or other order concerning the subject matter of the said flat or who intend to file any such proceedings as described above for enforcing their rights in the said flat should make the same known to the undersigned in writing with documentary proof and evidences thereof within a period of Seven (7) days from the date of publication failing which my client will presume that no adverse claims or objections concerning the said flat and shares exist and if they do exist then the same will be considered as duly waived, null and void and in such event my client will proceed to complete the transaction of sale as envisaged by the owners/sellers and my client being the intending purchaser and further the exclusive shares, rights, title, interest, etc., with respect to the said abovementioned Flat and Shares shall be effectively acquired by my said client objections.

Place: Mumbai Dated - This O2nd Day of December, 2025. Issued by: Adv. Saif Faiyaz Behlim.

Mob No. 9769357446. Add: Office No. 003. C Wing, Zenith C.H.S. Limited, Plot No. 18 Bhawani Nagar. Marol Maroshi Road, Marol Andheri (East), Mumbai- 400059

जाहीर सूचना

या नोटीसद्वारे कळविण्यात येते की, गांव मौजे **निळेमोरे,** तालुका वसई, जिल्हा पालघर येथील सर्व्हे नं. ६५, क्षेत्र ३०-१०-०० आर.चौ.मी (३०१० चौ.मी.) अशी मिळकत माझे अशिल हिमालया को-ऑ.हौ.सो.लि. यांच्या मालक कब्जा वहिवाटीची आहे. माझे अशिलांना सदर मिळकतीपैकी **१०९५.५५ चौ.मीटर** डि. पी रोडने बांधित क्षेत्र वसई-विरार शह महानगरपालिकेला हस्तांतरीत करावयाची आहे तरी सदर मिळकतीसंबंधी कोणत्याही प्रकारचे मालकी हक्क, विक्री, कुळरग, कब्जा, वारसा गहाण, दान, बक्षीस, करार, वहिवाट मार्ग, मृत्युपत्र कोर्ट दरबार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क दितसंबंध दिस्सा अधिकार असल्यास त्यांन त्याबाबत ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासन १४ दिवसांच्या आत मला लेखी पुराव्यासह ऑफिस नं. सी/२४. आकांक्षा कमर्शिअल कॉम्प्लेक्स आचोळे रोड, नालासोपारा (पुर्व), जि. पालघर. या त्यावर कळवावे अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध हिस्सा अधिकार नाही व असल्यास तो सोडन दिला आह असे समजण्यात येऊन व्यवहार पर्ण केला जाईल याची नोंद घ्यावी.

ॲड. हितेश डी. चौबे

नम्ना-झेड

(नियम १०७ चा उपनियम (११ (ड - १)) स्थावर मालमत्तेकरीता ताबा सूचना

ज्याअर्थी खाली सही करणार हे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादितचे महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ अन्वये वसुर्ल अधिकारी असन त्यांनी दि. ०७/१२/२०२४ रोजी श्री. चिंतामण नाना पांढरे (कर्जदार) व श्री. मिथुन चिंतामण पांढरे (सहकर्जटार) या कर्जटागम मागणी (दिमांद्र) नोटीम पारीत करून नोटीशीतील रक्कम रु. १०.६६.४६१/- (अक्षरी रु. दहा लाख सहासष्ट हजार चारशे एकस**ष्ट मात्र)** परत करण्यासाठी नोटीस मिळाल्याच्या तारखेनुसार कळविले होते व कर्जदारांनी सदर रक्कम परत करण्यात कसर केली असल्यामळे खाली सही करणार यांनी **दि. ३**०/०५/२०२५ ---रोजी जप्तीची नोटीस पाठवून खाली नमूट मालमत्ता जप्त केलेली आहे

कर्जटारांनी रक्कम परतफेड करण्यास कसुर केल्याने येथे सदर कर्जदार व सर्व जनतेल सचना देण्यात येते की. खाली सही करणा यांनी खालील नमुद केलेल्या मालमत्तेचा ताबा कब्जा दि. २५/११/२०२५ रोजी त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे **नियम १०७ चा उपनियम (११ (ड−१))** नुसार असलेल्या अधिकारात घेतला आहे

विशेषत: सदर कब्जेदारांना व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सूचना देण्यात येते की, सदर मालमत्तेसंबंधी कोणतेर्ह व्यवहार करू नयेत व सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार हा मंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यांचा बोजा रक्कम **रु. ११,४४,१४७/- (अक्षरी - रु. अकरा** लाख चव्वेचाळीस हजार एकशे सत्तेचाळीस मात्र) दि.३१/१०/२०२५ व त्यावरील व्याज रकमेच्या अधिन राहील

स्थावर मालमत्तेचे वर्णन / तपशील रूम नं८०७, बिल्डींग नं. १ / बी, गोकुळदास मोरारजी मिल म्हाडा संकुल, गिरणी संकेत क्र.३२, विश्वेश्वर नगर रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०० ०६३. ठिकाण : मुंबई

दिनांक : २५.११.२०२५ सही / – (शिक्का) (जी. व्ही. गजरे) 🖊 विशेष वसुली व विक्री अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये)

रोज वाचा

PUBLIC NOTICE All concerned are hereby informed that Shri. Narayan Baburao Ghanate was the sole owner of **Shop No. 15**, on Ground Floor, admeasuring 168 sq. ft. [builf-up], of a building of a society known as **"Hamirmal Complex"**, situate at Maharana Pratap Road, Bhayandar (West), District – Thane 401 101, along with 5 (five) nos. shares, evidenced by Certificate No. 15, Dist. Nos. 071 to 075 both inclusive), issued by Hamirmal Complex Co. Op Hsg. Soc. Ltd., in his favour. The said Shri. Narayar Baburao Ghanate died intestate on 04th May 2025 as bachelor, leaving behind him, (1) late Smt. Anusuiva Baburao Ghanate, who also died intestate or 12th November 2022, (2) Smt. Chandralekha Goving Jttarkar [Nee Chandralekha Baburao Ghanate] 3) Malti Naresh Joijode [Nee Malti Baburao Ghanate], 4) Smt. Neeta Anilkumar Bhavsar [Nee Neeta Baburao Shanatel & (5) Smt. Rashmi Rakesh Tunge (Nee Rashn Baburao Ghanante], being his full blood siblings. The said Malti Naresh Joijode [Nee Malti Babura Ghanatel Smt Neeta Anilkumar Bhaysar (Nee Neeta Baburao Ghanate] & Smt. Rashmi Rakesh Tunge [Nee Rashmi Baburao Ghanante], are intending to release their all and entire undivided share and rights in the abovesaid shop and the abovesaid shares in

avour of the said Smt. Chandralekha Govind Uttarka lee Chandralekha Baburao Ghanate] Any person/s who has/have any objection of whatsoever nature or claiming to be legal heir/s of the said deceased, ought to intimate to me at "Legal Point", G/2-A, Komal Tower, Patel Nagar, Bhayandar (W), Pin 401 101, within 14 days from the date hereof, failing in which, it shall be deemed that such alleged right/s, claim/s, is/are released elinguished, waived, abandoned and not all existing

Ref/No/PN/ VH/1203/2025

Amit Parekh [Advocate, High Court]

शुध्दीपत्रक

दि.२९/११/२०२५ रोजी श्री उमेश ठक्कर, वकील यांनी दिलेल्या या वर्तमानपत्रात जाहीर सूचनामध्ये चूकीने अशीलांचे नाव श्री हिमांशू भारत मेहता, सह-मालकाचे नाव भारत भगवानदास तसेच नोंदणीकृत सह-मालकाचे नाव १) हिमांशु भारत मेनता आणि ३) श्रीमती जयर्श्र भारत मेनता असे नमूद केले गेले त्या ऐवर्ज अशीलाचे नाव श्री हिमांशू भरत मेहता सह ालकाचे नाव भरत भगवानदास आणि ोंदणीकृत सह-मालकाचे नाव १) हिमांश<u>ु</u> भरत मेहता आणि ३) श्रीमती जयश्री भरत[े] असे वाचण्यात यावे. चुकी बदल दिलगीरी .

> सही /- उमेश ठक्कर वकील उच्च न्यायालय २१९/ए .अजंता स्केअर.२ रा मजला. न्यायालय इमारतीजवळ,मार्केट रोड बोरीवली (पश्चिम), मुंबई-४०००९२

NOTICE INVITING TENDER

Sealed tenders are invited from qualified and reputed contractors who have executed repair works to quote for waterproofing, Repairs Plumbing, painting and Allied works:

SAI DARSHAN TOWER CHSL

Sai Krupa Complex, Kashimira, Mira Road (E), Thane Tender forms are available from the

society office at the above address from 02-12-2025 to 12-12-2025 between 11 am and 6 pm Contact:

Bhavesh Rathod +91 98200 79149

LANDMARC LEISURE CORPORATION LTD. CIN: L65990MH1991PLC060535

Reg. Office: 303, Raaj Chamber, 115 R.K. Paramhans Marg (Old Nagardas Road), Near Andheri Station Subway, Andheri - East, Mumbai, Maharashtra, 400069 Website: www.llcl.co.in| Email ID: grievances@llcl.co.in | Tel. No.: 022-61669190/91/92

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED SEPTEMBER 30, 2025

			(=	₹ in Lakhs)
Sr. No.	Particulars	Quarter ended 30-Sep-25 Unaudited	Half-year ended 30-Sep-25 Unaudited	Quarter ended 30-Sep-25 unaudited
1	Total Income from Operations	2.30	4.62	39.53
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,			
	Exceptional and/or Extraordinary items#)	-31.79	-50.60	3.89
3	Net Profit / (Loss) for the period before tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	-31.79	-50.60	3.89
4	Net Profit / (Loss) for the period after tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	-31.79	-50.60	3.89
5	Total Comprehensive Income			
	for the period (after tax)	-31.79	-50.60	3.89
6	Equity Share Capital			
	(Face Value of Re. 1/- each)	8000.00	8000.00	8000.00
7	Earnings Per Share (of Re. 1/- each)			
	(for continuing and discontinued operations) -			
	1. Basic:	-397.35	-632.53	48.61
	2. Diluted :	-397.35	-632.53	48.61
Not	es:			

The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated financial results for the quarter ended on September 30, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Standalone results for the quarter ended on September 30 2025 are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the Company's website (www.llcl.co.in)

Landmarc Leisure Corporation Limited

Date: November 14, 2025 Place : Mumbai

दृशना एंटरप्रायझेस प्रा. लि.

-ज्यांचे कार्यालय प्लॉट क्रमांक १३९, दसरा टप्पा,

पायलॉट केबलच्या समोर, जय केमिकल जवळ,



K. R. Mahadevan Whole Time Director DIN: 07485859

फॉर्म कमांक गन सी गल टी अग राष्ट्रीय कंपनी कायटा न्यायाधिकरण, मुंबई यांच्यासमो सी.पी. (आयबी)/१०(एमबी) २०२३ मध्ये आयए ४८९५/२०२४

आय.पी. मेघा अग्रवाल अपोडिस हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स लिमिटेडच्या निराकरण सल्लागार कार्यालय ००१, शिवराजिनी अपार्टमेंट्स, काँग्रेस नगर गार्डनच्या सर्कलमध्ये, काँग्रेस नगर, गगपूर, महाराष्ट्र - ४४० ०१२ ईमेल: cirp.apodis@gmail.com ...अर्जदार

अपोडिस प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड पत्ता ज्यांचे कार्यालय क्रमांक ४०८, चौथा मजला, मेट्रो अन्हेन्यू, परेरा हिल रोड, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, एअरपोर्ट (मुंबई), मुंबई, मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४०००९९ ट्यून हॉटेल.कॉम (बीव्हीआय) प्रायव्हेट लिमिटेड पत्ता: कार्यालय क्रमांक २१८, वीणा चेंबर्स, २१, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई शहर, मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४०००२३. ...कॉर्पोरेट कर्जदार इंटेलिस्टे हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड ज्यांचे कार्यालय शंकर विठ्ठल मॉल, नंदी गुड्डे रोड, अट्टावर, दक्षिण कन्नड, मंगळूर, कर्नाटक, भारत, ५७५००१ प्रामा हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स प्रा. लि. पत्ता ज्यांचे कार्यालय क्रमांक ४०८, चौथा मजला, मेट्रो अव्हेन्यू, परेरा हिल रोड, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, एअरपोर्ट (मुंबई), मुंबई - ४०००९९ अपोडिस फूड्स अँड ब्रॅड्स प्रा. लि. ज्यांचे कार्यालय क्रमांक ४०८, चौथा मजला, मेट्रो अव्हेन्यू, परेरा हिल रोड, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, एअरपोर्ट (मुंबई), मुंबई - ४०००९९ जेनेसिस इन्फ्राटेक प्रा. लि. ज्यांचे कार्यालय दकान क्रमांक २०, प्लॉट क्रमांक डब्ल्यूझेड-३ श्याम पार्क, मेट्रो पिलर क्र. ७३६ जवळ, पश्चिम दिल्ली, उत्तम नगर, दिल्ली - ११००५९

जीआयडीसी, वापी, गुजरात, भारत - ३९६१९५ अंतरिम अर्जाची सूचना

माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ न्यायालय II यांनी दिवाणी याचिका (दिवाळखोरी आणि कर्जमाफी) /१०(मुंबई)/२०२३ सीपी (आयबी)/१०(एमबी)/२०२३) मधील आय.ए. क्र. ४८९५/२०२४ मध्ये दिलेल्या दिनांक ११.०९.२०२५ च्या आदेशानुसार, याद्वारे सूचना देण्यात येत आहे की:

अपोडिस हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स लिमिटेडची कॉर्पोरेट दिवाळखोरी निवारण प्रक्रिया (सीआयआरपी) स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाने दाखल केलेल्या दिवाळखोरी आणि कर्जमाफी संहिता, २०१६ च्या कलम ७ अन्वयेच्या याचिकेवर माननीय न्यायाधिकरणच्या दिनांक १७.१०.२०२३ च्या आदेशानसार सरू करण्यात आली होती. तसेच. आय.पी. मेघा अग्रवाल आयबीबीआय/आयपीए-००१/आय.पी.-पी०१४५६/२०१८-२०१९/१२२७२) यांची अंतरिम निराकरण सल्लागार व म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि नंतर त्यांना निराकरण सल्लागार म्हणून पुष्टी मिळाली.

सी.आय.आर.पी. दरम्यान, दिनांक २७.०६.२०२४ च्या व्यवहार लेखापरीक्षण अहवालात काही व्यवहार संहितेच्या कलम ६६ अंतर्गत फसवणूक आणि चुकीचे म्हणून ओळखले गेले. तद्नुसार, निराकरण सल्लागार यांनी निलंबित संचालक आणि कॉपोरेट कर्जदाराच्या संबंधित/असंबंधित घटकांकडून अशा फसवणुकीच्या व्यवहारांमुळे उद्भवलेली रक्कम परत मिळवण्याच्या निर्देशानुसार, दिवाळखोरी आणि कर्जमाफी संहिता, २०१६ च्या कलम ६६ सह एन.सी.एल.टी. नियम, २०१६ च्या नियम ११ नुसार आय.ए. क्र. ४८९५/२०२४ दाखल केला आहे.

माननीय न्यायाधिकरणाने निराकरण सल्लागार यांना त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यांवर वृत्तपत्रात प्रकाशन करण्याच्या मार्गाने वरील प्रतिवाद्यांना सूचना देण्याचे निर्देश दिले आहेत.

उपरोक्त बाबींच्या दृष्टिकोनातून, कृपया याची नोंद घ्यावी की, वर नमूद केलेले प्रकरण माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ, न्यायालय २ मध्ये, माननीय श्री. संजीव दत्त (तांत्रिक सदस्य) आणि माननीय श्री. आशिष कालिया (न्यायिक सदस्य) यांच्या खंडपीठासमोर, ११ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता किंवा त्यानंतर लगेच सुनावणीसाठी येणार आहे. यावेळी, अर्जदार दिवाळखोरी आणि कर्जमाफी संहिता. २०१६ च्या कलम ६६ अंतर्गत दाखल केलेल्या अंतरिम अर्जाच्या स्वीकृतीसाठी आग्रह करेल. या अर्जामध्ये दिनांक २७.०६.२०२४ च्या व्यवहार लेखापरीक्षण अहवालात ओळखल्या गेलेल्या फसवणुकीच्या आणि चुकीच्या व्यवहारातून उद्भवलेली रक्कम परत मिळवण्यासाठी निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.

दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी मे. ए.व्ही.पी. पार्टनर्स अर्जदाराचे वकील ३०१, तिसरा मजला, जहांगीर बिल्डिंग, १३३, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ +९१९८२००१६६७६ office@avppartners.com

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT, I am investigating the unencumbered right, title and interest of Mrs Pournima Vinayak Modak, who is sole and single owner of a Residential Flat i.e. Flat No 204. Second Floor, Shri Om Namasivay Co-operative Housing Society Limited Tejpal Scheme Road No. 1, Vile Parle Eas Mumbai 400057, admeasuring 540 squar feet carpet area i.e. 648 square feet built-u area i.e. 60.22 square meters built-up area situated on the land bearing C.T.S. Number 527 of Village Vile Parle East, Taluka Andheri, Mumbai Sub-Urban Distric (hereinafter referred to as "the said Flat"). It is informed to me that Original Chai Agreement pertaining to the said Flat is Agreement for Alternate Accomodation

dated 17th December, 2008 registered with the Sub-Registrar of Assurances bearing document number BDR4/11366/2008, have been lost or misplaced for which Mrs Pournima Vinavak Modak, lodged Polic N.C./F.I.R. in Lost Property Register bearing Entry No. 158648, Dated. 29/11/2025, wit Vile Parle Police Station, Mumbai.

All persons having or claiming any right, titl interest, claim and demand of whatsoever nature into or upon the said Flat or any par thereof by way of sale, gift, lease, lier release, charge, trust, mortgage maintenance, easement or otherwis howsoever and/or against the owner hereby required to make the same known writing to the undersigned supported with the original documents at Shop No 5. Buildin No. 9. Varma Nagar CHSL, Azad Road Andheri East, Mumbai 400069, within 8 day from the date of publication of this notic failing which, the claims etc. if any, of suc person(s) shall be considered to have bee waived and/or abandoned and the owner shall be at liberty to sell/transfer the said Fla

> Sd/ SMEET VIJAY SHAH Advocate High Cour Registration No. MAH/5683/202 Place: Mumba Date: 02nd December, 2025

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our clien viz. Mr. Vipul Dnyaneshwar Satardeka has been transferred the Flat No. 203 2nd Floor, "A" Wing, Pushp Vatika Co operative Housing Society Limited, Shir Vallabh Cross Road, Rawalpada, Dahisa (East), Mumbai - 400068 (said Flat) & fully paid shares, sum of Rs. 50/- eac bearing Shares distinctive Nos. 46 to 50 (both inclusive) in respect of the Share Certificate No. 010 dated 27-09-2006 (said Shares) held & owned by Ms. Vima Raiaram Satardekar.

Ms. Vimal Rajaram Satardekar expire (unmarried) on 12th August 2021 leaving only Three (3) legal heirs viz. Mr. Harishchandra Rajaram Satardekar (Brother - 33.33% Shares), Mr. Dnyaneshwar Rajarar Satardekar (Brother - 33.34% Shares Mrs. Sharayu Sharad Kadam Nee Ms Nalini Rajaram Satardekar (Sister - 33.33% Shares) behind her. Her Father - Rajarar Krishna Satardekar predeceased of 09th August 1973, her Mother - Induma Rajaram Satardekar predeceased on 03 October 1990, her Sister - Ms. Hira Raiarar Satardekar predeceased (unmarried) o 21st April 1998 & Brother - Mr. Balkrishna Rajaram Satardekar (unmarried) expired o 29th February 2024.

Her Brother - Mr. Dnvaneshwar Raiarar Satardekar expired 28th June 2018 his Wife - Smt. Madhuri Dnyaneshw Satardekar expired on 24th June 2006 leaving only Two (2) legal heirs viz. M Mayur Dnyaneshwar Satardekar (Son 16.67% Shares) & Mr. Vipul Dnyaneshwa Satardekar (Son - 16.67% Shares) Under the Registered Release Dee dated 24th April 2024, Mr. Harishchandra

Rajaram Satardekar, Mrs. Sharayu Sharao Kadam Nee Ms. Nalini Raiaram Satardeka & Mr. Mayur Dnyaneshwar Satardekar the Releasers therein the Deed have released their respective shares in favou Ir. Vipul Dnvaneshwar Satardekar. Releasee therein the Deed and on 16th June 2024, the said Society has transferred the said Shares in the name of Mr. Vipu Dnyaneshwar Satardekar

Our client is hereby inviting the claim against the said Flat & said Shares of Ms. Vimal Rajaram Satardekar. If any Persor Firm, Society, Company, Corporation of any Body Corporate has any claim or lier against the said Flat & said Shares of Ms Vimal Rajaram Satardekar may file such claims or objections with documents if any within the period of 14 days from the date of this notice with documentary proofs and legal claims to-

M/s. Bhogale & Associates,

Advocates & Notary, 1202, 12th Floor, Maa Shakti, Dahisar Jdayachal CHS Ltd., Ashokvan, Shiv Vallab Road, Borivali (East), Mumbai - 400066. If no claims or objections, as above, are received within the stipulated period ou client shall, at future date, treat any sucl claims, objections and/or rights having been waived, forfeited and / or annulled. Sd/-

M/s. Bhogale & Associates Date: 02.12.2025 Place: Mumba

हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

संपर्क पत्ता: ए-६, ३रा मजला, सेक्टर-४, नोएडा-२०१३०१. <mark>गेंदणीकृत कार्यालय:</mark> ०९, कम्युनिटी सेन्टर, बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली-१९००५७ roHousing द्र.:७११-४९२६७०००, टोल फ्री क्र.: १८०० २१२ ८८००, ई-मेल:customer.care@herohfl.com, वेबसाईट:www.herohousingfinance.com, सीआयएन:यु६५१९२डीएल२०१६पीए

शुद्धिपत्रक

दिनांक २२.११.२०२५ रोजी मुंबई लक्षदीप-मुंबई या वृत्तपत्रात प्रकाशित सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ (नियम) च्या नियम ३ सहवाचिता सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सचन जाहिरातीसंदर्भात, कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधींची नावे **विठ्रलभाई पोपटभाई दर्जा, दर्जा** कांताबेन विठ्ठलभाई या ऐवजी कर्जदार मितेश विठ्ठलभाई दर्जी, विठ्ठलभाई पोपटभाई दर्जी, दर्जी कांताबेन विट्ठलभाई, कर्ज खाते क्र.HHFVRRLAP20000011308 यामधील नावे चुकीने नमुद झाली असून ती नावे कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधींची नावे मितेश विट्ठलभाई दर्जी, विट्ठलभाई पोपटभाई दर्जी. दर्जी कांताबेन विठ्रलभाई अशी वाचावीत आणि कर्जदार संदीप पुनाजी गोबरे, शरवरी संदीप गोबरे, कर्ज खाते क्र.HHFVASHOU21000013285. HHFVASIPL21000013287 यामध्ये प्रतिभतं मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन **(३) सर्व्हे क्र.एल२१, हिस्सा क्र.१/१ १४२० चौ.मी.** य ऐवजी प्रतिभुती मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन (३) सर्व्हे क्र.एल२, जमीन हिस्सा क्र.१/ एल क्षेत्रफळ १४२० चौ.मी. असे वाचावी. गैरसोयीबहल दिलगिरी. ठिकाण: पालघर/रायगड/मुंबई उपनगर/ठाणे/ मुंबई

सही / - प्राधिकृत अधिकारी हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेडकरिता दिनांक: ०२.१२.२०२५

PANORAMA

पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनल लिमिटेड

(सीआयएन: L74110MH1980PLC330008) पत्ता : युनिट क्र. २२०२, २२०३, २२०४, सिम्नेचर, सुरंग सावंत मार्ग, ऑफ वीरा देसाई मार्ग, अंधेरी (पश्चिम), अंधेरी, मुंबई - ४०० ०५३. दूर. क्र. : + ९१ २२ ४२८६२७०० ई-मेल : info@panoramastudios.in, info@ainvest.co.in

वेबसाइट: www.panoramastudios.in, www.ainvest.co.in

जाहीर सूचना - बोनस वितरणाकरिता नोंद दिनांक

चालक मंडळाद्वारे त्यांच्या सोमवार, दि. ०९.१२.२०२५ रोजी आयोजित सभेत व सूची विनियमनांच्या विनियम x२ अंतर्गत यादारे सचित करण्यात येत आहे की समभागधारकांदारे दि २x ११ २०२५ रोजी आयोजित ईजीएममध्ये मंजूर केल्यानुसार सर्व दृष्टीने यथा प्रमाण स्वरूपात ५:२ प्रमाणात बोनस समभागांचे अर्थात प्रत्येकी रु. २/- (रु दोन मात्र) मल्याच्या प्रत्येक २ (दोन) विद्यामन सम्भागांकपिता प्रत्येकी रू २/- (रू दोन मात्र) मल्याचे (पाच) बोनस समभागांच्या वितरणाच्या उद्देशाने कंपनीने शुक्रवार, दि. ०५.१२.२०२५ हा दिवस नोंद दिनांक म्हणून निश्चित केला आहे.

नोंद दिनांकानुसार कंपनीचे सभासदांचे रजिस्टर किंवा डिपॉझिटरीजद्वारे लाभार्थी मालकांच्या नोंदीमध्ये नाव असलेल्र कंपनीच्या समभागधारकांना बोनस शेअर्स वाटप करण्यात येतील.

बोनस शेअर्सचे वाटप झाल्यानंतर सर्व दृष्टीने यथा प्रमाण स्वरूपात श्रेणी करण्यात येईल व त्यांना विद्यमान समभागांनमार हक्क प्रदान करण्यात येतील तसेच ते नवीन समभाग वाटप झाल्यानंतर शिफारस व घोषित केल्यानुसा कोणतेही लाभांश व अन्य कॉर्पोरेट ॲक्शन करिता पूर्णतः सहभागास पात्र असतील.

वरील तपशील कंपनीची वेबसाइट <u>www.panoamastudios.in, www.ainvest.co.in</u> वरही उपलब्ध असेल तसेच तो कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध असलेले स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेड वेबसाइट <u>www.bseindia.</u> com वरही उपलब्ध असेल

पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनल लिमिटेड करिता

दिनांक : ०१.१२.२०२५

अभिषेक पाठव डीआयएन : ००७००८६८



सीआयएन:L67100MH1995PLC093797 नोंदणीकृत कार्यालय: आयआयएफएल हाऊस, सन इन्फाटेके पार्क, राडे क्र. १६व्ही, प्लाटॅ क्र. बी-२३, ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टटे, ठाणे - ४०० ६०४ दू: (९१-२२) ४१०३ ५००० • फॅक्स: (९१-२२) २५८० ६६५४ ई-मेल: shareholders@iifl.com • संकेतस्थळ: www.iifl.com

कंपनीच्या शेअरधारकांसाठी सुचना

इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (''आईईपीएफ'') प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात इक्विटी शेअर्स हस्तांतर संदर्भात

याद्वारे सूचित करण्यात येते की, कंपनी कायदा, 2013 (''कायदा'') मधील कलम 124(6) तसेच इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड प्राधिकरण (अकाउंटिंग, ऑडिट ट्रान्स्फर अँड रिफण्ड) नियम, 2016, मध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या दुरुस्त्यांनुसार (''नियम''), सलग सात वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी शेअरहोल्डर्सनी दावा न केलेल्या किंवा लाभांश रक्कम न मागितलेल्या कंपनीच्या इक्विटी शेअर्सचे आईईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरण करणे बंधनकारक आहे.

उक्त नियमांचे पालन करत, कंपनीने वित्त वर्ष 2018-19 आणि त्यानंतर जाहीर करण्यात आलेला अंतरिम लाभांश अद्याप मागितलेला नसलेल्या संबंधित शेअरधारकांना त्यांच्या शेवटच्या उपलब्ध पत्त्यावर व्यक्तिगत नोटिसा पाठविल्या आहेत. अशा शेअरधारकांना त्यांच्या थिकत/न मागितलेल्या लाभांशाचा दावा २७ फेब्रुवारी २०२६ पूर्वी करणे आवश्यक आहे. अशा शेअरधारकांची संपूर्ण माहिती कंपनीच्या संकेतस्थळावर www.iifl.com येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेअरधारकांनी हेही नोंद घ्यावे की, कंपनीतर्फे संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली माहिती ही आईईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात समभाग हस्तांतरणासाठी योग्य व पर्याप्त नोटीस मानली जाईल

कठल्याही शंका अथवा स्पष्टीकरणांसाठी, शेअरधारकांनी कंपनीच्या रजिस्टार अँड शेअर टान्स्फर एजंटशी खालील पत्त्यावर संपर्क साधावाः

एमयूएफजी इनटाइम इन्डिया प्रायव्हेट लिमिटेड

(''पूर्वी लिंक इनटाइम इन्डिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे'')

(''रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंट'' / ''आरटीएं'') पत्ताः सी-101, एम्बेसी 247, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - 400083 **संपर्क व्यक्ती:** श्री. जय प्रकाश, व्ही.पी. • दूरध्वनी: (0) 810 8116767 ई-मेल: investor.helpdesk@in.mpms.mufg.com

जर संबंधित शेअरधारकांकडून थिकत/न मागितलेल्या लाभांशासंदर्भात कोणताही वैध दावा 27 **फेब्रवारी** 2026 पर्यंत कंपनीच्या आरटीए कडे प्राप्त झाला नाही, तर नियमांचे पालन करण्याच्या दृष्टीने कंपनी, कोणतीही अतिरिक्त सूचना न देता, संबंधित समभाग नियमांमध्ये निर्दिष्ट प्रक्रियेनुसार आईईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित करेल. भागधारकांनी हेही नोंद घ्यावे की, उक्त नियमांनुसार आईईपीएफ कडे हस्तांतरित केलेल्या थिकत लाभांश रकमेबाबत आणि संबंधित समभागांबाबत कंपनीविरुद्ध कोणताही दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही. अशा समभागांवर मिळणारे सर्व लाभ आईईपीएफ प्राधिकरणांकडे जमा केले जातील आणि त्या समभागांवरील मतदानाधिकार जमा राहतील

शेअरधारक न मागितलेला लाभांश आणि संबंधित समभाग दोन्हीही आईईपीएफ प्राधिकरणाकडून परत मिळवू शकतात. यासाठी त्यांना आईईपीएफ प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर www.iepf.gov.in उपलब्ध असलेल्या निर्धारित आईईपीएफ -5 फॉर्मद्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागेल. सदर आईईपीएफ -5 फॉर्मची प्रिंट प्रत, विधिवत स्वाक्षरी केलेली, तसेच फॉर्ममध्ये नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रांसह, कंपनीच्या नोंदणीकत / कॉर्पोरेट कार्यालयाच्या पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.

> आयआयएफएल फायनान्स लिमिटेडकरिता स्वाक्षरीकर्ता सम्राट सन्याल

स्थळ: मंबई तारीख: 1 डिसेंबर 2025 कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी सदस्यत्व क्रमांक: A13863



मिरा- भाईंदर महानगरपालिका

स्त. इंदिस गांधी भवन, मुख्य कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, आईदर (प.) ता.जि. ठाणे - 401 101, दुरध्वनी क्र. : 819 2828

जा.क./मनपा/मध्यवती भांडार/ ७६ ३ /2025-26

दि. 21 197/2025

// जाहीर निविदा सुचना //

मिरा भाईंदर महानगरपालिका खालील कामाकरिता सरकारी /निमसरकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणाचा संबंधित अनुभव असलेल्या ठेकेदाराकडून ऑनलाईन एध्दतीने जाहीर निविदा मागविण्यात येत आहेत. सदर निविदेचे कोरे निविदा फॉर्म दिल् १२२/2025 ते दिल् १०२/2025 रोजी दु. 3.00 वाजेपर्यंत महानगरपातिकेचे E-Tendering व्दारे महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ http://mahatenders.gov.in यावर उपलब्ध होतील. इसारा रक्कम, फॉर्म फी ई-टेडरिंग संकेत स्थळावर उपनब्ध ऑनलाईन रिसीप्ट सिस्टिमव्दारे ऑनलाईन स्विकारण्यात येतील. याची नोंद घ्यावी, सदर कामी दोन लिफाफ्यामध्ये मागविलेल्या निविदा दि.७० / ७०२ /२०२५ रोजी दु. ३.०० वाजेपर्यंत सदर संकेत स्थळावर ऑनलाईन स्विकारण्यात येतील. सदरची निविदा दि. ४३ 🙌 /2025 रोजी दु. 3.00 वाजता उघडण्यात येईल. (निविदा मंजुर रक्कम रु.90.00 लक्ष) (अक्षरी रुपये नव्वद लक्ष मात्र)

अ.क्र.	तपशिल	फॉर्म फी + GST कर 18%	अनामत रक्कम (EMD)
1.	मिरा भाईंदर महानगरपालिकेस सन 2025-26 व सन 2026-27 या दोन वर्षाकरिता विविध प्रकारचे नमुने, फॉर्म, रजिस्टर छपाईं करणे	₹. 19,000/- + ₹.3420/- = ₹.22,420/-	₹. 1,90,000/-

उप-आयुक्त (मध्यवर्ती भांडार)

नि. ०३/१८/२०२५. (कविता बोरकर) मिरा भाईंदर महानगरपालिका